

3<sup>rd</sup> September, 2024

The Department of Corporate Services BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 Scrip Code: 500193

Dear Sir / Madam,

The Listing Department
National Stock Exchange of India Limited

Exchange-Plaza, 5th Floor, Plot No .C/1,G block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051

Scrip Code: HLVLTD

Sub: Newspaper Advertisement regarding 43<sup>rd</sup> Annual General Meeting

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith copies of the Newspaper Advertisement of the Notice convening the 43<sup>rd</sup> Annual General Meeting of the Company to be held on Wednesday, 25<sup>th</sup> September, 2024 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means, also containing the details for remote e-Voting and Book Closure. The said notice was published in the following newspapers:

- Free Press Journal (English Daily)
- Navshakthi (Marathi Daily)

The above Notice is also available on the Company's website viz., www.hlvltd.com.

Please take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully, For **HLV Limited** 

Savitri Yadav Company Secretary

#### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that we are investigating and verifying the title of Mr Noshir Dinshaji Bokdawala in respect of the land more particularly described in the First Schedule hereunder written (hereinafter referred to as the "Land").

Any person having any claims, objection, right, title, benefit, interest and/or demand of any nature whatsoever in respect of the Land and/or any part thereof by way of sale, exchange, lease, sub-lease, assignment. mortgage, charge, lien, inheritance, bequest, succession, gift, maintenance, easement, trust, tenancy, sub-tenancy, leave and license, care-taker basis, occupation, possession, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, contracts/ agreements, development rights, project management agreement, development management agreement, memorandum of deposit of title documents, security and/or otherwise howsoever and/or otherwise claiming any other rights whatsoever, are hereby required to make the same known in writing, along with documentary proof thereof, to the undersigned within 10 (Ten) days from the date hereof, failing which, such right, title, benefit, interest, claim and/or demand of any nature whatsoever, shall be deemed to have been waived and/or abandoned and no such claim will be deemed to exist

#### **THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:**

All that piece and parcel of undivided agricultural land admeasuring Hectors 57 Ares 64 points of the Gut No. 34 (old Survey Number 17 1A) lying and situate at Tukadi / District Raigad, Pot-Tukdi / Sub-District and Taluka Khalapur, Zilla Parishad Raigad, Panchayat Samiti Khalapur, within the limits of Grampanchayat Wavarle, Village Pali Budruk and within the Registration District of Raigad.

Dated this 02 day of September, 2024.

Shardul Amarchand Mangaldas & Co. Kind Attn: Mr Tarun Rao 23rd floor, Express Towers Nariman Point, Mumbai 400 021 Ph: +91 22 49335555 Fax: +91 22 49335550

Email: project.titleobjections@AMSShardul.com

### **POSSESSION NOTICE**

Whereas, the authorized officer of Jana Small Finance Bank Limited (Formerly known Janalakshmi Financial Services Limited), under the Securitization And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of now ers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement Rules 2002 issued demand notices to the borrower(s)/ Co-borrowers(s) calling upon the porrowers to repay the amount mentioned against the respective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within **60 days** rom the receipt of the said notices, along with future interest as applicable incidents

evh	cherises, costs, charges etc. incurred till the date of payment and/or realisation.					
Sr. No.	Loan No.	Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ Mortgagor	13(2) Notice Date/ Outstanding Due (in Rs.) as on	Date/ Time & Type of Possession		
1	45639420003389	1) Vilas Pundalik Hatkar, 2) Latika Vilas Hatkar	24.06.2024 Rs.12,39,621.07 (Rupees Twelve Lakhs Thirty Nine Thousand Six Hundred Twenty One and Seven Paisa Only) as of 19.06.2024	Date: 31-08-2024 Time: 05:45 PM Symbolic Possession		

Description of Secured Asset: All that piece and parcel of the immovable property being land admeasuring area 0.7848 R. Sq.mtr. being and situate a GAT No.185/4, Plot No.29, Block No.A, Mauje Savkhede Bk., Dist. Jalgaon 425001. On or Towards: Towards East by: Block No.B, Towards West by: Plo No.28, Towards South by: Road, Towards North by: Plot No.23.

hereas, the Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagors, mentioned herein above have failed to repay the amounts due, notice is hereby is given to the Borrowers mentioned herein above in particular and to the Public in general that the authorized officer of Jana Small Finance Bank Limited has taken Symbolic possession of the properties/ secured assets described herein above in exercise of powers conferred on nim under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the dates mentioned above. The Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagors, mentioned nerein above in particular and the Public in general are hereby cautioned not to dea with the aforesaid properties/ Secured Assets and any dealings with the said properties Secured Assets will be subject to the charge of Jana Small Finance Bank Limited.

Place: Jalgaon/ Maharashtra Sd/- Authorised Officer. Jana Small Finance Bank Limited Date: 03.09.2024

### JANA SMALL FINANCE BANK

Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 8 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park Challaghatta, Bangalore-560071. <u>Branch Office:</u> Office No.704/705, Modi Plaza Opp. Laxminarayan Theatre, Mukund Nagar, Satara Road, Pune-411037

APPENDIX -IV-A - E-AUCTION-PUBLIC SALE NOTICE of IMMOVABLE PROPERTY/IES

E-AUCTION-SALE NOTICE FOR SALE OF IMMOVEABLE ASSETS UNDER THE SECURITY INTEREST ACT, 2020 PEAD WITH PROVISO TO RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002)

Reg. Offic- 9º Floor, Antriksh Bhawan, 22 Kasturba Gandhi Marg, New Delhi-110001, Phones: 011-23357171, 23357172, 23705414, Web:www.pnbhousing.com

Navapur Road, Boisar (West) Maharashtra - 401501, Thane: 204, Second Floor, Dev Corpora, New Mending Marg, Cadhury Junction, Eastern Express Highway, Thane (West), Maharashtra - 401501, Thane: 205, Second Floor, Dev Corpora, New Mending Marg, Cadhury Junction, Eastern Express Highway, Thane (West), Maharashtra - 421301 includes the public in general and in particular to the borrower(s). So guarantor(s) indicated in Column no-A that the below described immovable property (ies) described in Column no-Ended to the Secured Credifor, the constructive/Physical Possession of which has been taken (as described in Column no-C) by the authorized Officer of M/s PNB Housing Finance immited/Secured Credifor, will be sold on "As Is WHARE IS. AS IS WHAI IS and WHATEVERTHERE IS BASIS" as per the details mentioned below. Indicates the property of the security interest Endod amministrator(s), successor(s), assignee(s) of the respective borrowers, or tigagor(s)(since deceased) as the case may be indicated in Column no-A under Rule-8(6) & 9 of the Security interest Endod as on date. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in M/s PNB Housing Finance Limited/secured creditor's website Le. www.pnbhousing.com.

Loan No. Name of the Borrower/Co-Borrower /Guarantor/Legal heirs(A)	Demanded Amount & Date (B)	Nature of posses- sion (C)	Description of the Properties mortgaged (D)	Reserve Price (RP) (E)	EMD (10% of RP) (F)	Last Date of Submision of Bid (G)	Bid Incr- emental Rate (H)	Inspection Date & Time (I)	Date of Auction & Time (J)	Known Encumbranc- esiCourt Case if any (K)
HOU/KLN/1118/603509 SHAIKH MUJEEBUR REHMAN/	1976605.46	Physical	205,2,Type 1 Wing B,The Morning,Plot Bearing Gut No 127/3,	Rs.	Rs.	18.9.2024	Rs.	02-09-2024	19.09.2024	Not
MUMTAZ BEGUM ABDUL KARIM	&		Village Dhamote Near Uma Nagar, My Sky Residency off Peshvai	909,000	90900		10000	between1230	between 1.30	Known
SHAIKH/MOHAMMED SHAIKH /ABDUL KARIM SHAIKH	17-11-2021		Road Neral E, Karjat, Karjat, Maharashtra, India-410201					to4.00pm	to 3.00pm	
HOU/KLN/1217/462142	2717415.00	Physical	6.0,Ground ,B2,Prem Narayan Residency,Prem Nagari- Near	Rs.	Rs.	18.9.2024	Rs.	03-09-2024	19.09.2024	Not
JYOTI KURIL/ROHIT	&		Atgaon Railway Station, Off. Mumbai Nashik Highway Atgaon- E,	1,197,000	119700		10000	between 12.30	between 1.30	Known
NAWALKISHOR SINGH	12-03-2019		Near Atgaon Railway Station, Thane, Maharashtra, India-431007					to 4.00pm	to 3.00pm	l
HOU/THA/1019/750142	2132952.30	Physical	Flat No 401,4th Floor,wing C1, Deep Aangan, Valivali,	Rs.	Rs.	18.9.2024	Rs.	05-09-2024	19.09.2024	Not
BABASAHEB J WANKHEDE			Badlapur East, Badlapur, MAHARASHTRA-421503,	1,539,000	153900		10000		between 1.30	Known
/ SNEHIKA JANARDAN	17-07-2021		Thane, India.					to 4.00pm	to 3.00pm	
	3533227.25	Physical	Office No 3, 1st Floor, The Shivam Park Chsl, Plot No 25	Rs.	Rs.	18.9.2024		02-09-2024	19.09.2024	Not
THALONIKAR PAUL/LALY	&		Sec 21, Nerul Navi Mumbai, Mumbai, Mumbai,	2,487,000	248700		10000		between 1.30	Known
PAUL THALONIKARA	19-07-2019		Maharashtra, India, 400706					to 4.00pm	to 3.00pm	
HOU/VRR/0921/912168	1	Physical	Flat No 104, 1st Floor, D Wing, Vinay Unique Building	Rs.	Rs.	18.9.2024		10-09-2024	19.09.2024	Not
POOJA GANESH JETHA/	1		No 17, Globle City, Virar West, Thane, Thane,	2,655,000	265500		10000		between 1.30	Known
GEETA RAJU RAJPUT	08-05-2023		Maharashtra, India, 401303					to 4.00pm	to 3.00pm	
HOU/NAV/0618/540848	2432870.11	Physical	Flat No 704, 7th Floor, C Wing, Manorama Nagar, S No 13, H	Rs.	Rs.	18.9.2024		11-09-2024	19.09.2024	Not
SUNIL KULKARNI /	&		No 1 P Village Kulgaon, Ambernath, Thane, Thane,	3,037,000	303700		10000	between 12.30	between 1.30	Known
NIKKI SUNIL KULKARNI	24-06-2021		Maharashtra, India, 421501					to 4.00pm	to 3.00pm	
*Together with the further interest @18% p.a. as applicable, incidental expenses, cost, charges etc, incurred upto the date of payment and/or realization thereof, ** To the best										

\*\*Together with the further interest @18% p.a, as applicable, incidental expenses, cost, charges etc. incurred upto the date of payment and/or realization thereof. \*\*To the best knowledge and information of the authorized Officer of PNB Housing Finance Limited, there are no other encumbrances/ claims in respect of above mentioned immovable/secured assets except what is disclosed in the Column No. K. Further such encumbrances to be catered/paid by the successful purchase/folder at his/her end. The prospective purchaser(s/bidders are requested to independently ascertain the veracity of the mentioned encumbrances, 1(1.) As on date, there is no order restraining and/or court injunction PNBHFL/the authorized Officer of PNBHFL from selling, alienating and/or disposing of the above immovable properties/secured assets and status is mentioned in column no-K. Including but not limited to the title of the documents of the title pertaining thereto available with the PNBHFL and satisfy themselves in all respects prior to submitting tender(bid application form or making Offer(s). The bidder(s) has to sign the terms and conditions of this auction along with the Bid Form, (3.) Please note that in terms of Rule 9(3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the bidder(s) has to sign the terms and conditions of this auction along with the Bid Form, (3.) Please note that in terms of Rule 9(3) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, the bidder(s) which is a sale consideration amount has to be deposited by the purchaser money) on the same day or not later than next working day, The sale may be confirmed in favour of (bidder(s) only after receipt of 25% of the sale price by the secured creditor in accordance with Rule 9(2) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The remaining 75% of the sale consideration amount within 15 days from the date of exknowledgement of sale confirmation letter and the propertylescured asset shall be resold as per the purchaser with the propertylescured asset shall be resol

# GIC HOUSING FINANCE LTD.

CORPORATE OFFICE / HEAD OFFICE : GICHFL, National Insurance Building, 6Th Floor, J. T. Road, Next To Astoria Hotel, CORPORATE OFFICE: HEAD OFFICE: Mational insurance Building, 0111-1801, 3. F. Roda, Next to Asiona Flota,
Churchgate, Mumbai, 400 020 Tel.: (022) 43041900/ 2285 1765 / 66 / 67 Email: Corporate@Gichf.com Website: www.gichfindia.com
KALYAN BRANCH OFFICE: B-301, Ved Mantra, Behind Dakshin Mukhi Hanuman Mandir, Agra Road, Kalyan (West), 421301. Phone No. 0251-6536537, 0251-2210125.
THANE BRANCH: GIC HOUSING FINANCE LTD., 1st Floor, Horizon Tower, Hariniwas Circle, Opp. Monalisa Bldg., Bhakti Mandir Road,
Thane West – 400602. Tel.: 022-25401958 / 1957/1959.

MUMBAI BRANCH: 4th Floor, Choksey Mansion, Office No.303, Shahid Bhagatsingh Road, Opp.blue Dart Courier, Landmark - Next To Cafe Universal Fort, Mumbai: 400 001 Tel Nos: (022) 22618462/45 Email Id: Mumbai@Gichfindia.com

### **DEMAND NOTICE**

#### (IN PURSUANCE WITH SECTION 13(2) OF THE SECURITISATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002.)

GIC Housing Finance Ltd. (GICHFL) has sanctioned Housing loan to the following borrower(s) to purchase residential premises by creating equitable mortgage in favor of GICHFL. The repayment of the loan(s) is irregular and the account(S) is finally classified as Non Performing Asset in accordance with directions and guidelines of National Housing Bank. GICHFL has therefore invoked its rights under section 13 (2) of the SARFAESI ACT, 2002 and called upon the borrower(s) to repay the total outstanding due mentioned therein, within 60 days from the date of the said Demand notice(s).

The borrower(s) is hereby again called upon by this publication to pay the said total dues plus the charges & interest accrued till date within 60 days from the date of this notice failing which GICHFL shall resort to all or any of the legal rights to **TAKE POSSESSION** of the said property(ies) and dispose it and adjust the proceeds against the outstanding dues amount. The borrower(s) is also restrained from alienating or creating third party interest on the ownership of the property(ies).

Sr.   Name Of The		Address Of The Mortgaged Property	*Total outstanding dues as per Demand notice		
1 ASLAM AKRAM SHAIKH/ MH0560600000701/ KALYAN BRANCH		Building Name: Chandresh Rachana Chs Ltd, House No: Flt No A201, Floor No: 2nd Flr, Plot No: S No 54 H No 4, Street Name: Lodha Complex, Land Mark: Lodha Complex, Village: Mira Road, Location: Mira Road, Taluka: Mumbai, State: Maharashtra, Pin Code: 401107,	Rs.630335/-	06.08.2024	
2	MANISH SHIVAJI GOLE/ SHARDA MANISH GOLE/MH0560600001648/ KALYAN BRANCH	Building Name: Riddhi Siddhi,House No: 002,Floor No: Ground,Plot No: 6,Street Name: Wadavli Chowk,Street No: .,Sector Ward No: .,Land Mark: Opp Nityanand Sevashram,Village: Belavali,Location: Badlapur E.d.,Taluka: Ambernath,State: Maharashtra,Pin Code: 421503,	Rs.954075/-	06.08.2024	
3	PRADEEP KUMAR SINGH/NANDINI PRADEEP SINGH/MH0560600001073/ KALYAN BRANCH	Building Name: Satyam Oleander, House No: E-504, Floor No: 5, Plot No: E Wing, Land Mark: Sarvodaya Nagar, Village: Chikloli, Location: Ambernath, Taluka: Ambernath West, State: Maharashtra, Pin Code: 421501	Rs.1623365/-	06.08.2024	
4	RAMESH YASHWANT GAWALI/NEETA RAMESH GAWALI/MH0560600002062/ KALYAN BRANCH	Building Name: Siddhivinayak Residency,House No: 103,Floor No: 1st Flr,Plot No: 103,Street Name: Ambernath,Sector Ward No: Ambernath,Land Mark: Rangoli Garden Hotel,Village: Pale,Location: Ambernath,Taluka: Ambernath,State: Maharashtra,Pin Code: 421501	Rs. 2120247/-	06.08.2024	
5	KISHOR SADASHIV KAJALE/ SANDHYA KISHOR KAJALE/MH0560600002163/ KALYAN BRANCH	Building Name: Kalindi Neelkanth Valley,House No: 104,Floor No: 1st Flr,Plot No: 104,Street Name: Khopoli,Sector Ward No: Khopoli,Land Mark: Nr. Mohan Rocky Company,Village: Vihari,Location: Khopoli Power House,Taluka: Khalapur,State: Maharashtra,Pin Code: 410204,	Rs.1160509/-	06.08.2024	
6	RAHUL SUDHIR BHADSAVLE/ MH0230610003159/ THANE BRANCH	Building Name: Shanti,House No: 101,Floor No: 1st,Plot No: Bld No 18,Street Name: Shree Mahalaxmi Residenc,Land Mark: Near Ulhas River,Village: Talawade Nerul,Location: Karjat (Raigarh(Mh)),Taluka: Karjat,State: Maharashtra,Pin Code: 410201	Rs.2071693/-	06.08.2024	
7	SANJAY MADHUKAR DURGE/BHARTI SANJAY DURGE/MH0230610006619/ THANE BRANCH	Building Name: Viva Swastik Township, House No: 307, Floor No: 3rd, Plot No: F-Wing, Land Mark: Yashwant Gurav, Village: Nilemore-Nallasopara (W), Location: Nallasopara (W), Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401203, Police Station: Nilemore-Nallasopara (W), North By: Road, South By: H-Wing, East By: G-Wing, West By: Internal Road,	Rs.2151728/-	06.08.2024	
8	MILIND RAMCHANDRA TAMBE/RAMBE MANALI MILIND/PALANDE ARUN S (GUA)/PRADEEP KUMAR JANU (GUA)/ MH0030600103432/MUMBAI BRANCH	Building Name: Vinayakeshwar Complex,House No: B-301,Floor No: 3rd,Land Mark: Kulgaon,Village: Kulgaon,Location: Badlapur E.D.,Taluka: Badalpur,State: Maharashtra,Pin Code: 421503	Rs.134364/-	30.07.2024	
9	AJAY PANDURANG PATIL/SUVARNA AJAY PATIL/ PATIL SANJAY WAMAN (GUA)/MH0030600104115/ MUMBAI BRANCH	Building Name: Ekadanta Apt, House No: 16, Floor No: 3nd Flr, Street Name: Ganesh Mandir Road, Land Mark: Nr Titwala Station, Village: Manda-Titwala East, Location: Titwala, Taluka: Kallyan, State: Maharashtra, Pin Code: 421605	Rs.261040/-	30.07.2024	
10	DESAI AMBALAL KESHAV/DESAI MEENA AMBALAL/JADHAV RAJENDRA TANAJI (GUA)/ MH0030600104337/ MUMBAI BRANCH	Building Name: Sai Villa Apt,House No: B-302,Floor No: 3rd Flr,Street Name: Achole Road,Land Mark: Gala Nagar,Village: Achole,Location: Nallosapare E,Taluka: Vasai,State: Maharashtra,Pin Code: 401209	Rs.189621/-	30.07.2024	
11	SAWANT PRAKASH BABURAO/ GAWADE MAHADEV A (GUA)/ MH0030600106864/ MUMBAI BRANCH	Building Name: Vastu Kruti Apart, House No: Flat-402, Floor No: 4th Flr, Street Name: Near R.j. Hotel, Sector Ward No: Phool Pada Rd, Land Mark: Near R.j. Hotel, Village: Virar(E), Location: Virar (E), Taluka: Vasai, State: Maharashtra, Pin Code: 401303	Rs.227002/-	30.07.2024	
12	MANESH ROHIDAS CHAVAN/ MH0030610002201/ MUMBAI BRANCH	Building Name: Shree Omkar Apartment, House No: F No 02, Floor No: Gr Floor, Plot No: Plot No 19, Street Name: Titwala East, Sector Ward No: H No 3/2/2 Pt, Land Mark: Narayan Nagar, Location: Titwala, State: Maharashtra, Pin Code: 421605	Rs.1028738/-	09.08.2024	
13	HAROON IBRAHIM QURESHI/ TABASSUM HAROON QURESHI / MH0030610005000/MUMBAI BRANCH	Building Name: Gulraj Tower,House No: 101/B,Floor No: 1st,Plot No:,Street Name: Neharu Nagar,Street No:,Sector Ward No: Neharu Nagar,Land Mark: Sra Project,Village: Kurla,Location: Nehru Nagar (Mumbai),Taluka: Mumbai,State: Maharashtra,Pin Code: 400024	Rs.2938192/-	09.08.2024	
14	DHANANJAY MAHADEV RANJANE/ MAHADEV NARAYAN RANJANE/ MH0030610002662/ MUMBAI BRANCH	Building Name: Apt. Ss-lii/284,House No: 284,Floor No: .,Street Name: Sec. 08,Sector Ward No: 08,Land Mark: Nr.sai Baba Mandir,Village: Koper khairane, Location: Vashi,Taluka: Navi Mumbai,State: Maharashtra, Pin Code: 400705	Rs.1003014/-	09.08.2024	
16	DILIP DESHMUKH/MANISHA DILIP DESHMUKH/MH0030610001679/ MUMBAI BRANCH	Gut No: H No-2 .1,Building Name: Purshottam Heights,House No: 606,Floor No: 6 Th Flr,Street Name: A Wing,Sector Ward No: 33 .39,Land Mark: Shrigaon Badlapur Weat,Village: Shrigaon Badlapur Weat,Location: Badlapur E.d.,State: Maharashtra,Pin Code: 421503	Rs.1401064/-	09.08.2024	
17	SHANTI RAVI HARIJAN/ RAVI RAMAN HARIJAN/MH0030610003444 / MH0030610003444 / MUMBAI BRANCH	Gut No: 123, Building Name: Niwara Chs Ltd, House No: Flat No 204, Floor No: 2nd Flr, Plotno: 01, Street Name: H.no 15, Land Mark: Primary School, Village: Kolkhe, Llocation: Panyel Taluka: Panyel State: Maharashtra Pin Code: 410206	RS. 964566/-	16.08.2024	

Location: Panvel, Taluka: Panvel, State: Maharashtra, Pin Code: 410206 THIS NOTICE WILL ALSO BE PASTED ON THE OUTER DOOR OF THE BORROWER'S LAST KNOWN ADDRESS AND AT THE MORT **GAGED PROPERTY (IES)** 

MH0030610003444 / MUMBAI BRANCH

Place: KALYAN / MUMBAI / THANE

Date: 03.09.2024

For GIC Housing Finance Ltd. Authorised Officer

केनरा बैंक Canara Bank 🔬

सिंडिकेट Syndicate ASSET RECOVERY MANAGEMENT BRANCH-II: Canara Bank Buildings, 4th Floor, Adi Marzban Path. Ballard Estate. Mumbai-400 001. Maharashtra • Tel. No.: 86559 48019 / 86559 48054: • E-mail ID : cb6289@canarabank.com; • Website : www.canarabank.com

The Borrower / Guarantors / Mortgagor, M/s. Shivam Enterprises, 110, Bharat Commercial Complex, Plot No. 4, Sector 18

ARMB/SHIVAM/REDEMPTION/2024-25/1/PV

Vashi, Navi Mumbai-400 705. Mr. Saniav Kumar Singh (Borrower), Flat No. 404, 4th Floor, "Shree Kalash CHS, Ltd.

Plot No. 33, Sec-10 E, Kalamboli, Navi Mumbai, Tal. Panvel, Dist. Riagad-410 218. Mr. Sanjay Kishore Soni (Guarantor), Room No. 704, Suraj Complex, G Wing, Plot No. 2/22, Sector 36, Kamothe, Tal. Panvel, Dist. Raigad-410 206.

SUBJECT: Notice for exercising the right of redemption under Section 13 (8) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as "the Act").

The undersigned being the **Authorized Officer** of **Canara Bank**, ARM II Branch, Mumbai (hereinafter referred to as "the secured Creditor"), appointed under the Act do hereby ssue this notice, under Section 13(8) of the Act read with Rule 8(6) of the SARFAES Rules, to you all as under:

As you all are aware that the secured creditor had issued the Demand Notices, under Section 13(2) of the Act, on 20.03.2024, to the borrower / firm M/s. SHIVAM ENTERPRISES, the mortgagor and the guarantors (Above mentioned names), demanding to pay an amount of ₹ 46,03,836.75 (Rs. Forty Six Lakhs Three Thousand Eight Hundresd & Thirty Six and Paise Seventy Five Only) and interest stated thereon within 60 days from the date o

receipt of the said notices. Since, the Borrowers / Firm, the mortgagors and the Guarantor (above mentioned names) having failed to repay the amount mentioned in the above said demand notices the Authorized Officer under Section 13(4) of the Act had taken Symbolic Possession of the secured assets described in the Possession Notice dated 25.06.2024. Further, the said Symbolic possession notice was duly published in The Business Standard and The

Navrashtra newspapers on 27.06.2024. You all are hereby given a last and final opportunity to redeem and reclaim the secured assets, which are in possession of the secured creditor, within 30 days from the receipt of this notice, by discharging the liability of ₹ 48,98,508.64 (Rs. Forty Eight Lakh Ninety Eight Thousand Five Hunderd Eight & Paise Sixty Four Only) as on 31.07.2024, plus subsequent interest, costs and expenses in full, failing which the sale notice under the Act will be published in the newspaper specifying one of the following modes mentioned below

to sell the secured assets: By obtaining quotations from the persons dealing with similar secured assets or otherwise interested in buying assets; or

By inviting tenders from the public; or

ii. By holding public auction including through e-auction mode; or v. By private treaty.

As per Section 13(8) of the Act, you are entitled to redeem the secured Assets at any time before the date of publication of sale notice in Newspapers, failing which your Right to redeem the mortgaged property as per Section 13(8) of the Act shall stand extinguished. This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the subject Act / or any other law in force. Thanking You.

> Authorised Office **CANARA BANK**



#### **HLV LIMITED** CIN No.: L55101MH1981PLC024097

Registered Office: The Leela, Sahar, Mumbai - 400 059; Tel: 022-6691 1234; Fax: 022-6691 1212;

### Email: investor.service@hlvltd.com; Website: www.hlvltd.com NOTICE OF THE 43RD ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the Forty Third (43rd) Annual General Meeting ('AGM' o 'Meeting') of the Members of HLV Limited ('the Company') will be held on Wednesday 25th September, 2024 at 11.00 a.m. (IST) through two way Video Conferencing ('VC' facility / other audio visual means ('OAVM') ONLY, to transact the business as set out i the Notice of the AGM in compliance with applicable provisions of Companies Act, 2013 and rules framed thereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, Secretarial Standard on General Meetings ('SS-2'), the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs viz. 14/2020 dated April 8, 2020 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars, the atest being 09/2023 dated September 25, 2023 ('MCA Circulars') and Securities and Exchange Board of India vide its Circulars dated May 12, 2020 and subsequent circulars the latest being October 7, 2023 ("SEBI Circulars").

The Notice of the AGM and the Annual Report 2023-24 will be sent to the Members on c before September 3, 2024, through electronic mode only to those Members whose e-mai addresses are registered with the Registrar & Transfer Agent ('RTA') and Depositories Depository Participants ('DPs'). The Annual Report 2023-24 of the Company, inter alia, containing the Notice of the 43rd AGM is available on the website of the Company at https://www.hlvltd.com/investor\_relation.html, on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of Nationa Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

The Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-Voting and joining the AGM through VC/OAVM are given in the Notice of the AGM. Members holding shares in physical or i dematerialised form as on Wednesday, September 18, 2024 ('Cut-Off Date') only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before/ during the AGM. The remote e-Voting period commences on Saturday, September 21, 2024 (9.00 a.m. IST) and ends on Tuesday, September 24, 2024 (5.00 p.m. IST). The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. The Members attending the Meeting, who have no already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again. Once the vote on a resolution is cast by the member, he shall not be allowed to change it subsequently c

Members who have not yet registered their e-mail addresses with RTA/ DP are requeste to follow the process mentioned below for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Report 2023-24 electronically and to receive login ID and password for remote e-Voting and for attending the AGM through VC/OAVM:

Physical Holding Please provide Folio No., Name of shareholder, scan copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scan copy of PAN card) AADHAR (self-attested scan copy of Aadhar Card) by email to investor.service@hlvltd.com

Please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary Demat Holding ID), Name, client master or copy of Consolidated Account statement PAN (self-attested scan copy of PAN card), AADHAR (self-attested | scan copy of Aadhar Card) to investor.sevice@hlvltd.com

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Compan after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request at evoting@nsdl.co.in o may contact on 022 - 4886 7000, as provided by NSDL.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, at evoting@nsdl.com

Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 20, 2024 to Wednesday, August 25, 2024 (both days inclusive) for the purpose of 43rd AGM.

For HLV Limite Savitri Yadav

Place: Mumbai Date: 3rd September, 2024

Company Secretary

## **शेन्ट बेंक** होम फायनेन्स लिमिटेड **Cent Bank Home Finance Limited**

Shop No. 1& 2, Rajshree Apartment Near Kathiyawad Showroom, D'souza Colony College Road, Nashik - 422005. (MH)

#### Ph. No. 0253-6649224, 8149094047 | Website: www.cbhfl.com **APPENDIX-IV-A** [Rule 8(6)]

Sr. No.	Name of the Borrower / Co-Borrower / Mortgagor & Account No.	Details of the properties	Amount outstanding as on date of demand notice (₹)	Date of Demand Notice Date of Possession	Reserve Price (₹) Earnest Money Deposit 10% (₹)	Auction Date		
1.	Mr. Manoj Ramsevaksingh Thakur & Mrs. Praveen Manoj Singh	All that part and parcel of the Property Consisting of Flat No. 05, 2nd Floor, Mahalaxmi Apartment, Plot No. 07, Survey No. 2379/1 +2379/2, Near Sai Baba	16,17,304/- Plus interest	27.04.2021	11,78,000/-	40.00.0004		
	LAN: 01403010000101	Tempal, Shriram Nagar. 10 Mail, Ozar Ming, Ozar Grampanchayat, Tal-Niphad, Nashik. Area of Property:- 669.00 Sq.ft. Boundaries:- North- Flat No. 06, South- Side Margin, East- Side Margin, West- Staircase, Passage & Flat No. 07.	and other charges	05.04.2023 (Physical)	1,17,800/-	19.09.2024	19.09.2024	
2.	Mr. Ravi Narsinha Rathod & Mrs. Renuka Ravi Rathod LAN:	All that part and parcel of the Property Consisting of Flat No 12, 4th Floor, <b>Mahadev Corner Apartment</b> , Plot No 04, S No. 128/1, Shivaji Nagar, Satpur, Gangapur Shiwar, Village Gangapur, Tal. & Dist. Nashik. <b>Area of Property:</b> 800.00 Sq.ft.	22,32,446/- Plus interest	16.12.2017	16,13,000/-	19.09.2024		
	01402320000038	Boundaries: North- Flat No. 11, South- Side Margin, East- Staircase & Flat No. 13, West- Road.	and other charges	05.04.2023 (Physical)	1,61,300/-	10.00.2024		
3.	Mr. Sunil Rajkishor Kasaudhan S/o Rajkishor Badriprasad Kasaudhan, Mrs. Rupa Sunil Kasaudhan	All that part and parcel of the property consisting of Flat No 03-A, On 1st Floor, Riddhi-Siddhi Park", A-Wing, on Plot No 38 & 39, S No 123/B, Shivaji Nagar, Near Ganesh Mandir & Aai Hospital, Gangapur Shiwar, Nashik, Tal & Dist Nashik- 422012,	7,82,988 Plus interest	05.08.2022	6,76,000/-	19.09.2024		
	W/o Sunil Rajkishor Kasaudhan LAN: 01402300000180	Area: -525.00 Sq. Ft., Boundaries: East Flat No. 04-A, Wing, West: Flat No. 01-B, North: Side Margin, South: Passage, Stair Case, Duct & Flat No. 6-A	and other charges	21.01.2023 (Physical)	67,600/-	19.09.2024		
4.	Mr. Prem Kumar Prasad and Mrs. Gitadevi Prem Prasad.	Row House No 05, Plot No 64/65, Ground+ First Floor, S No 529/A/3/A, <b>Tirupati Row Houses</b> , Sai Nagar, Chinchkhed Road, Near Balaji Mandir, At Pimpalgaon Baswant	27,90,957/- + Interest and	18.10.2022	24,90,000/-	19.09.2024		
	LAN: 01403010000359	Shiwar, Tal Niphad, Dist Nashik-422209. Area Of Property:- Plot Area:- \$4.10 Sq. Mtr. (B/Up Area 1221.00 Sq Ft.) Boundaries of Property:- East- Row House No 04, West- Side Margin, North- 9.00 M Colony Road, South- Side Margin.	other charges	02.02.2024 (Physical)	2,49,000/-	19.09.2024		
5.	Mr. Vinod Ramlal Shergil, Mrs. Maya Vinod Shergil and	Flat No. B-02, S No. 39/2b/1, Ground Floor, Tirupati Garden Apartment, Opp. Hotel Samraat, Vijay Nagar, Off Bhagur Pandhurli Link Road, Bhagur, Nashik, Area Of	12,39,440/- + 16.10.2022 19,94 - Interest and 16.03.2024		19,94,000/-	19.09.2024		
	Mr. Sunny Vinod Shergil. LAN: 01403010000177	Property:- 745.00 Sq. Ft. Boundaries Of Property:- East- Flat No. B-03, West-Flat No. B-01, North- A Type Building, South- Colony Road.			1,99,400/-	19.09.2024		

TERMS & CONDITIONS:- (1) The Auction is being held on "As is where is" "As is what is" and "Whatever there is" Basis. (2) The secured asset will not be sold below the Reserve Price. (3) The intending purchaser/bidder should submit their bids in the prescribed tender form in a closed envelope separately for each property, with The Earnest Money Deposit (EMD) amount (not below the 10% of Reserve Price) by means of Demand Draft (Nationalised Bank)/ RTGS/Online transfer drawn in favour of Cent Bank Home Finance Ltd. payable at Nashik on or before 19.09.2024 up to 3.00 PM at above address of Cent Bank Home Finance Ltd. Nashik Branch. (4) The sealed envelope will be opened on 19.09.2024 up to 4.00 PM by the Authorised Officer at Nashik Branch in the presence of eligible/ available Intending Bidders who have deposited EMD amount Through Demand Draft (Nationalised Bank)/ RTGS/Online transfer to participate in Auction sale on 19.09.2024 up to 3.00 PM (5) To the best of knowledge and information of the Authorized Officer, there is no encumbrance on the property under sale. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances whether known or unknown to the Company. The Authorized Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. (6) It shall be the responsibility of the bidders to inspect and salisfy themselves about the asset and specification before submitting the bid. The inspection of property put on auction will be permitted to interested bidders at sites from 09.09.2024 to 11.09.2024 between 11.00 AM to 4.00 PM. (7) The Earnest Money Deposit shall not bear any interest. The sale shall be confirmed in favour of the purchaser who has offered the highest sale price in his bid or tender to the Authorised Officer and shall be subject to confirmation by the Secured Creditor. The highest bid will be subject to approval of the seale price in his bid or tender to the Authorised Officer and shall be price will be property s

Place: Nashik, Date: 02.09.2024 Authorized Officer, Cent Bank Home Finance Ltd., Nashik In case of discrepancy between notices published in English and Marathi, the contents of the notice published in English shall prevail

**Inspirisys Solutions Limited** CIN: L30006TN1995PLC031736

Regd. Office: First Floor, Dowlath Towers, New Door Nos. 57, 59, 61 & 63, Taylors Road, Kilpauk, Chennai – 600 010. Phone No. 044 4225 2000. Website: www.inspirisys.com Email Id: reachus@inspirisys.com

#### **PUBLIC NOTICE**

This is to bring to attention of all concerned that the following consumer electronics devices, accessories and its spare parts of M/s. Best IT World (India) Private Limited which are at present lying in the custody of Inspirisys Solutions Limited, since December 2020 has not been removed till date by Best IT World (India) Private Limited.

- New / Refurbished buffer stocks as provided by M/s. Best IT World (India) Private Limited.
- Defective devices returned by M/s. Best IT World (India) Private Limited Customers.

Take notice that these goods will be sold by Inspirisys Solutions Limited and the sale proceeds will be adjusted by Inspirisys Solutions Limited towards its outstanding dues rom M/s. Best IT World (India) Private Limited.

Objections if any may be made on or before 13th September 2024. Inspirisys Solutions Limited

Authorised signatory Unit No. 25, 26 & 27, Laxmi Plaza, Laxmi ndustrial Estate, New Link Road, Andheri Vest, Mumbai - 400053.

TMB Tamilnad Mercantile Bank Ltd

Email: mumbai\_andheriwest@tmbank.in Ph: 022 26366240 / 26366260 CIN: L65110TN1921PLC001908

PRE-SALE NOTICE

Shri Krishna Temple, Sahar P & T Colony S.O, Vile Parle East, Mumbai-400099.

TAMILNAD MERCANTILE BANK LIMITED NDHERI WEST BRANCH ravin Chandrakant Lad o.Mr.Chandrakant Lad Room No.E-9, Ambewadi A.P.D'Souza Chawl, Shri Krishna Temple, Sahar P & T Colony S.O, Borrower Vile Parle East, Mumbai-400099 Preeti Pravin Lad Room No.E-9, Ambevadi A.P.D'Souza Chawl, Co-Borrower

#### Sub: Pre-Sale Notice under Rule 8(6) of the Notice for Sale Security Interest (Enforcement) Rules, 2002

Whereas the Authorized Officer had issued Demand Notice dated 06.06.2024, for the loans availed by you at our ANDHERI WEST branch under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, demanding full repayment of dues in respect of the loan accounts mentioned therein. On its non-payment, the Authorized Officer of Tamilnad Mercantile Bank Limited in exercise of the powers under Section 13(12), took possession of the secured immovable/movable secured assets (scheduled) under Section 13(4). The same was intimated to you vide letter/Possession Notice dated 17.08.2024. Possession notice has been published in Newspapers (i.e. Nav Shakti and Financial Express) on 22.08.2024. The total outstanding amount in your loan account/s as on 30.08.2024, in respect of the said account is Rs. 56,74,693.10 (Rupees Fifty Six Lakh Seventy Four Thousand Six Hundred and Ninety Three and Ten Paisa Only). Take notice, that if the entire amount as mentioned above along with the subsequent interest and cost is not remitted to the Bank within 30 days from this notice, the authorized officer will invoke sale of secured assets in compliance with Rule 8(5) & 6(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. SCHEDULE OF PROPERTY

### On equitable mortgage of Residential flat situated at Flat No.D-1 - 401, admeasuring

685 Sq.ft (Carpet Area) (822 Sq.ft - Built Up Area, 984 Sq.ft - saleable area, 4th floor, A Wing, "Sai Orchid Project", Survey No.120, Hissa No.7A, Village Davadi, Taluka Kalyan, District Thane, Pincode-421206 to be purchased in the name of Mr.Pravin Chandrakant Lad (Applicant) & Mrs. Preeti Pravin Lad (Co-Applicant). Boundaries

North: Matoshree Goshala

Date : 31.08.2024 Place : Andheri, Mumbai	Authorised Officer Tamilnad Mercantile Bank Ltd.,
South: C1 & C2 Wing	West: Entrance road of complex, Vishwakarma Building
Troitin. Triatosinee Goshaia	

East: Open Land / Davadi Village

(For Mumbai Andheri west Branch

POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas.

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS COMMERCIAL CREDIT LIMITED (CIN:U65923DL2006PLC150632) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act

2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 12.03.2024 calling upon the Borrower(s) BHARATI MAHENDRA JAIN PROPRIETOR KOHINOOR WATCHES AND MAHENDRA M JAIN ALIAS MAHENDRA MISHRIMAL JAIN to repay the amount mentioned in the Notice being Rs.31,27,122.22 (Rupees Thirty One Lakhs Twenty Seven Thousand One Hundred Twenty Two And Paise Twenty Two Only) against Loan Account No.HLLARTN00451740 as on 11,03,2024 and interest thereor within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower(s) having failed to repay the amount. Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 29.08.2024.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS COMMERCIAL CREDIT LIMITED for an amount of Rs.31,27,122.22 (Rupees Thirty One Lakhs Twenty Seven Thousand One Hundred Twenty Two And Paise Twenty Two Only) as on 11.03.2024 and interest thereon. The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of

the Act in respect of time available to redeem the Secured Assets

#### DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY COMMERCIAL GALA/SHOP NO. 22. HAVING CARPET AREA 16.82

SQUARE METERS, ON GROUND FLOOR, IN THE BUILDING KNOWN AS KOHINOOR CITY CENTER, S. NO. 96 A1A/2B AND 5A, 401/1, 96 A1A/6 AND 96 A1B, CTS NO. 2248, 2248/1, 2247, 2247/1, 2247/2, 2237, 2237/1, 2236, SITUATED IN RAHATNAGAR, MOUJE PETHSHIVAPUR, RATNAGIRI-415612 MAHARASHTRA AND WHICH IS BOUNDED AS FOLLOWS:-

Sd/-

EAST : PASSAGE. WEST : OPEN SPACE NORTH: SHOP NO. 23 SOUTH: SHOP NO. 21

Place: RATNAGIRI INDIABULLS COMMERCIAL CREDIT LIMITED

सेन्ट्रल बैंक ऑफ इण्डिया की अनुषंगी Subsidiary of Central Bank of India

**TENDER CUM AUCTION SALE NOTICE** 

uction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 8 (6) of the ecurity Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the general public and in particular to the Borrowers and Guarantors that the below described immovable property nortgaged/ charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by Authorised Officer of Cent Bank Home Finance Limited Secured Creditor, will be sold on "As is where" "As is what is and "Whatever there is Basis on date mentioned below for recovery of amount mentioned against property due to the secured creditor from the borrower. The reserve price and earnest money deposit, description of the immovable property are as mentioned in the table given below.

## FEDERAL BANK

फेडरल बँक लि., पनवेल शाखा, सुलोचना बिल्डिंग, प्लॉट क्र. १, सेक्टर १९, नवीन पनवेल (पूर्व), नवी मुंबई - ४१०२०६

दूर. क्र.: ०२२-२७४५३६१०; ०२२-२७४५३६२० ईमेल आयडी: pnv@federalbank.co.in, वेबसाईट: www.federalbank.co.in

### जाहीर सूचना सोने लिलाव

सर्वसाधारण जनता आणि विशेषत: खाते धारकांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील नमूल खात्यामधील तारण सोने दागिण्यांचा ई-लिलांव हा **दि फेडरल बँक लि.** द्वारे **१८ सप्टेंबर, २०२४** रोजीस ऑनलाईन पोर्टल <u>http://gold.samil.in</u> मार्फत केला जाईल इच्छुक खरेदीदारांनी पुढील महितीकरिता लिलाव पोर्टलवर लॉग ऑन करावे किंवा **पनवेल** बँकेकडे संपर्क साधावा. जर तारण दागिण्यांच्या कोणत्याही किंवा सर्व वस्तुंच्या संदर्भात वरील नमूद तारखेस कोणत्याही कारणास्तव ई-लिलाव हा पूर्ण होऊ शकला नाही, तर बँक पुढील सूचनेशिवाय पुढील कोणत्याही तारखेस वस्तूचा खाजगी विक्री आयोजीत करेल.

शाखेचे नाव	कर्ज खाते क्रमांक
पनवेल	१४७५६१००१०८५९७
पनवेल	१४७५६४०००२१५७३
पनवेल	१४७५६४०००२६२००
पनवेल	१४७५६४०००२६१८४
पनवेल	१४७५६४०००२६०९३
पनवेल	१४७५६१००११५८८१
ठिकाण: पनवेल	प्राधिकृत अधिकारी
दिनांक: ०३-०९-२०२४	द फेडरल बँक लि. करिता

#### कब्जा सूचना

ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअलल असेटस ॲण् एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २०२० अन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ चे नियम ३ सहवाचता कलम १३ (१२) अन्वये त्याना मिळालेल्या शक्तीच्या आधा कर्जदार/सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सूचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरीत व्याज च्यासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुषंगिव खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती पासून ६० दिवसांत चुकती करण्यासाठी मागणी सूचन जारी केली आहे.

अ.	कर्ज क्र.	कर्जदार/सह-	रोजी प्रमाणे १३(२) सूचना	दिनांक/वेळ			
क्र.		कर्जदार/हमीदार/	दिनांक/ थकीत देय (रु.)	आणि			
		गहाणदार		कब्जा प्रकार			
8	४५६३९४२०००३३८९	१) विलास	२४.०६.२०२४	तारीखः ३१-			
		पुंडलिक हटकर,	रु. १२,३९,६२१.०७	०८-२०२४			
		२) लतिका	(रुपये बारा लाख	वेळ : सांय.			
		विलास हटकर	एकोणचाळीस हजार सहाशे	૦૫.૪५			
			एकावीस आणि सात पैसे मात्र)	सांकेतिक कब्जा			
			१९.०६.२०२४ रोजीस				
	<b>वामा प्रचेचे वर्णा</b> न र स्थावर पिलकृत अपलेले जिंद्य पोजपापित क्षेत्र ० ७४४८ आर चौ पीटर						

असलेले आणि येथे स्थित गट क्र.१८५/४, प्लॉट क्र.२९, ब्लॉक क्र.ए, सावखेडे बीके., जिल्ह जळगाव-४२५००१ चे ते सर्व भाग आणि विभाग., वर किंवा त्यादिशेनेः पूर्वकडेः ब्लॉक क्र.बी पश्चिमेकडेः प्लॉट क्र.२८. दक्षिणेकडेः रस्ता. उत्तरेकडेः प्लॉट क्र.२३.

ज्याअर्थी वरील नमूद कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यार कसूर केली असल्याने वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूर मिळकत/तारण मत्तेचा **सांकेतिक कब्जा** घेतला. वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार/गहाणदारानी आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येते की, उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहार करू नये. सदर मिळकत/ तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड च्या अधीन राहिल

ठेकाण : जळगाव/महाराष्ट्र सही/- प्राधिकृत अधिकारी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता दिनांक : ०३.०९.२०२४



#### जना स्मॉल फायनान्स बॅक (शेड्युल्ड कमर्शियल बँक)

<u>गेंदणीकृत कार्यालयः</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलू नगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईंजीएल विझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा, बंगलुरू – ५६००७१, <u>शाखा कार्याल</u> कार्यालय क्र.७०४/७०५, मोदी प्लाझा, लक्ष्मीनारायण थिएटर समोर, मुकुंद नगर, सातारा रोड, पुणे–४११०३७

### Brite

#### ब्राईट ब्रदर्स लिमिटेड सीआयएनः एल२५२०९एमएच१९४६पीएलसी००५०५६

**नोंदणी कार्यालय :** कार्यालय क्र. ९१, ९वा मजला, जॉली मेकर चेंबर्स क्र. २. २२५, नरिमन पॉईंट मुंबई- ४०००२१ फोन : ८८२८२०४६३५, ईमेल : invcom@brightbrothers.co.in वेबसाईट: www.brightbrothers.co.in

### ७७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, ब्राईट ब्रदर्स लिमिटेडची ७७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही . वालचंद हिराचंद हॉल'' ४था मजला, इंडियन मर्चंट चेंबर बिल्डिंग, आयएमसी मार्ग, चर्चगेट मुंबई ४०० ०२० येथे शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.३० वा. घेण्यात येणार आहे.

सेबी सर्क्युलर सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७, दिनांक ५ ऑक्टोबर, २०२३ च्या अनुपालनात कंपनीने कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस्कडे ईमेल आयडी नोंदविलेल्या सर्व सभासदांना वित्तीय वर्ष २०२३-२४ (बॅलट पपत्र प्रतिपत्री प्रपत्र आणि अटेंडन्स स्लीप सह) आणि एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिकली पाठविली आहे. पाठविण्याचे काम २ सप्टेंबर. २०२४ रोजी पर्ण झाले आहे. वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेची प्रत कंपनीची वेबसाईट www.brightbrothers.co.in वर सुद्धा उपलब्ध आहे. वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवाल आणि एजीएमच्या सूचनेची प्रत्यक्ष प्रत त्यासाठी विनंती केलेल्या सभासदांना पाठविण्यात येईल.

पुढे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) ्र अमेडमेंट रूल्स २०१५ द्वारे सुधारित कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रूल्स, २०१४ च्या नियम् २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या तरतुर्दीच्या अनुपालनात कंपनीला इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाचा त्यांचा हक वापरण्यासाची सुविधा तिच्या सभासदांना पुरविल्याचा आनंद होत आहे. आणि कामकाज लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने पुरवलेल्या ई-मतदान सेवेमार्फत करता येईल. ई-मतदान कालावधी मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ (स. ९.००) रोजी सुरु होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ (सायं. ५.००) संपेल. ई-मतदान मॉड्युल २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० नंतर मतदानासाठी निष्क्रिय

मतपत्रिकेमार्फत मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करण्यात येईल आणि ज्या सभासदांनी ई–मतदान किंवा बॅलट पेपर मार्फत त्यांचे मतदान केलेले नाही त्यांना मतदानामार्फत सभेत त्यांच्या मतदानाचा हक वापरणे शक्य होईल. ज्या सभासदांनी एजीएम पूर्वी ई-मतदान किंवा बॅलट प्रपत्रामार्फत त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा एजीएमला हजर राह शकतात. परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाही. सभासद हे जर त्यांनी शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ (कट ऑफ तारीख) रोजीस कंपनीचे शेअर्स धारण केलेले असतील तरच इलेक्ट्रॉनिकली किंवा एजीएममध्ये मतदान करण्यासाठी पात्र राहतील

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०२३ च्या कलम ९१ ला अनुसरुन कंपनीचे सभासद र्रोजस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही ७७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आणि कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित झाल्यास लाभांश प्राप्त करण्यासाठी हक्कदार सभासदांची सूची नोंदीवर घेण्यासाठी शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ पासून शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ पर्यंत बंद राहतील. लाभांश हा कंपनीच्या आगामी वार्षिक मर्वमाधारण मभेत घोषित बाल्याम तो या मभामरांना देण्यात येईल

(ए) ज्यांची नावे नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एमएसडीएल) आणि सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे पुरवलेल्या शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजी लाभकारी मालकाच्या सूचीमध्ये लाभकारी मालक म्हणून असतील आणि

(बी) ज्यांची नावे शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजी किंवा पूर्वी कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटकडे दाखल शेअर्सचे ट्रान्समिशन आणि ट्रान्सपोझिशन साठी वैध विनंतीला परिणाम दिल्यानंतर कंपनीच्य सभासदांच्या रजिस्टर मध्ये सभासद म्हणून असतील. सभासदांना एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व टीपा काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत

आहे. कोणत्याही चौकशीसाठी कृपया invcom@brightbrothers.co.in येथे कंपनी सचिवांना लिहावे. वरील माहिती ही कंपनीच्या भागधारकांना माहिती आणि लाभांसाठी आणि एमसीए सर्क्यलर्स आणि सेर्ब सर्क्यूलर्सच्या अनुपालनांत जारी करण्यात येत आहे.

दिनांकः २ सप्टेंबर, २०२४

सोनाली पेडणेकर कंपनी सचिव आणि अनपालन अधिकारी

ब्राईट ब्रदर्स लि. करिता

#### कर्ज वसुली न्यायाधिकरण - १ मुंबई (भारत सरकार, वित्त मंत्रालय)

२रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५ (५वा मजला, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१)

टी. ए. क्र. ९६० सन २०२३

परि - १२ स्टेट बँक ऑफ इंडिया ....अर्जदार विरुद्ध श्री. दिपक गोरखशंकर भामरे ...प्रतिवादी

प्रतिवादी क्र. १ श्री. दिपक गोरखशंकर भामरे १०४, १ला मजला, ए विंग, सिध्दीविनायक प्लाझा, कल्याण रोड, भिवंडी, जि. ठाणे ४२१३०२

तसेच येथे:- ४०१/४१, खोली क्र. १, १ला मजला, जय हनुमान सोसायटी, टेमघर रोड, भिवंडी, जि. ठाणे ४२१३०२ तसेच येथे:- फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, दामोदर भवन, बाणगंगा, २री क्रॉस लेन, वाळकेश्वर, मुंबई ४००००६

- ज्याअर्थी, वरील नमूद टीए/९६०/२०२३ नामदार पिठासन अधिकारी/प्रबंधकांसमोर ०२/०८/२०२४ रोजी सूचीबद्ध केला होता.
- ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ४,३२,०६,१०४/- च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी केली.
  - ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्स/सूचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणादारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत
  - (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत
  - कारणे दाखविण्यासाठी: मूळ अर्जाच्या अनु क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि
- मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला
- (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या ु कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त
- विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्य
- खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला २८/१०/२०२४ रोजी दुपारी १२:०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कसर

केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. गझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या १२ ऑगस्ट, २०२४ रोजी दिले



प्रबंधक कर्ज वस्ली न्यायाधिकरण-१, मुंबई

सही/



### आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेड

सीआयएन कः एल०१११०एमएच१९९४पीएलसी०८२४२१ नोंदणीकृत कार्यालयः ऑफिस नं. १०१ए, ''दी कॅपीटल'', जी-ब्लॉक, प्लॉट क्र. सी-७०, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१, दूरध्वनी क्रः ०२२- ४३२५०१००  ${
m \^f}$ -मेलः iitlprojects@iitlgroup.com वेबसाइटः https://www.iitlprojects.com

#### ३०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, दूरस्थ ई-मतदानाबाबत माहिती, पुस्तक बंद आणि नोंदणी दिनांक

याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की, आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेड च्या सदस्यांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ३०व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) मार्फत बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.

एजीएमच्या सचनेच्या इलेक्टॉनिक प्रती आणि ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल २०२४ रोजी पाठवण्यात आला आहे. एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेwww.iitlprojects.com येथेही उपलब्ध आहेत.

ज्या सदस्यांकडे डिमॅट खाते आहे आणि ज्यांनी इलेक्टॉनिक स्वरूपात दस्तऐवज मिळवण्यासाठी आपले इ-मेल पत्ते अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी आपले डिपॉझिटरी सहभागीसह इमेल पत्ते नोंदवावेत. प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणारे सदस्य आपले इमेल पत्ते बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ कंपनीच्या इमेल पत्यावर म्हणजे <u>littprojects@littlgroup.com</u> येथे किंवा कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण एजंट पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, इमेल पत्ताः <u>support@purvashare.com</u> यांच्याकडे आपला फोलिओ क्रमांक नमूद करून पाठवावेत. सदस्यांना विनंती करण्यात येत आहे की स्थिती विशेषानुसार त्यांनी आपले इमेल पत्ते डिमॅंट खात्यात किंवा कंपनीकडे अद्ययावत करून ठेवावेत.

कट-ऑफ तारखेला म्हणजे बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ रोजी प्रत्यक्ष किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व कामकाजांवर दूरस्थ ई-मतदान सुविधेद्वारे किंवा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)ने दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधेद्वारे एजीएमद्वारे मतदान करता येईल.

. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ च्या तरतुर्दीची आणि त्याअंतर्गत बनवण्यात आलेले नियम तसेच दुरूस्त केलेल्या सेबी (नोंदणी उत्तरदायित्व आणि घोषणा आवश्यकता) नियमावली २०१५ च्या नियमन ४४ च्या तरतुर्दीच्या अनुपालनात सर्व सदस्यांना सूचित करण्यात येते की,

- -कंपनी ३०व्या एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा
- आपल्या सदस्यांना देण्यासाठी दूरस्थ इ-मतदान सुविधा देत आहे. दूरस्थ इ-मतदानाला **रविवार, २२ सप्टेंबर २०२४ रोजी (स. ९.०० वा. भाप्रवे)** सुरूवात होईल
- दूरस्थ इ-मतदानाचा शेवट मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी (सायं. ५.०० वा. भाप्रवे) होईल ३०व्या एजीएम दरम्यान दरस्थ इ-मतदान किंवा इलेक्टॉनिक मतदान पद्धतीद्वारे मतदान करण्यासाठी पात्रत
- ठरवण्याची कट-ऑफ तारीख मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ आहे. ३०व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कट-ऑफ तारखेला म्हणजे शुक्रवार २३ ऑगस्ट, २०२४ रोजी पाठवण्यात आल्यानंतर परंतु दूरस्थ इ-मतदानाच्या कट-ऑफ पूर्वी म्हणजे शुक्रवार, १५ सप्टेंबर, पूर्वी कोणतीही व्यक्ती कंपनीचे समभाग खरेदी करेल आणि कंपनीची सदस्य होईल तिला helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवता येईल. तथापि, तो /ती सीडीएसएलकडे दूरस्थ इ-मतदानासाठी आधीपासूनच नोंटणीकृत असल्यास त्याला/ तिला त्याचा/तिचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरता येईल. तो/ ती आपला पासवर्ड वेसरल्यास तो/ ती, त्याचा/ तिचा पासवर्ड <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध असलेले फॉरगॉट युजर

डिटेल्स/ पासवर्ड पर्याय वापरून किंवा सीडीएसएलला टोलमुक्त क्रमांकः १८००-२१०-३३११ येथे संपर्क

- दूरस्थ इ-मतदान प्रक्रियेसंबंधी कोणतीही तक्रार, शंका किंवा समस्या असल्यास सदस्य फ्रिक्वेटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेवू शकतात आणि दूरस्थ ई-मतदान मॉड्युल हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com येथे उपलब्ध आहे किंवा श्री. राकेश दळवी. वरिष्ठ व्यवस्थापक, सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड. ए विंग. २५ वा मजला. मॅरेथॉन फ्यचरेक्स. मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई- ४०००१३ येथे संपर्क साधू शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे इमेल पाठवू शकतात किंवा टोलमुक्त क्रमांकः १८००-२१०-३३११ वर कॉल करावा.
- दरस्थ इ-मतदानाला मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ (सायं, ५,०० वा, भाप्रवे) नंतर परवानगी दिली जाणार
- ज्या सदस्यांनी दरस्थ इ-मतदानाद्वारे मतदान केलेले नाही त्यांना ३०व्या एजीएममध्ये आपला हक्क सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)ने ३०व्या एजीएममध्ये दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सविधेद्वारे मतदान करता येईल. ु ज्या सदस्यांनी दरस्थ इ–मतदानाद्वारे मतदान केलेले आहे त्यांना ३०व्या एजीएममध्ये उपस्थित राहता येईल
- परंतु त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. ज्या सदस्याचे नाव सदस्यांचे नोंदणीपुस्तक किंवा लाभार्थी मालकांच्या नोंदणी पस्तकात कट ऑफ तारखेला आहे त्यांना दरस्थ इ-मतदान आणि एजीएम दरस्यान मतदानाच्या सुविधेचा लाभ घेता येईल.
- ०.कंपनीने श्रीमती चंदनबाला ओ. मेहता, कार्यकारी कंपनी सचिव (सदस्यत्व क्र. एफ६१२२) यांची नेमणूक दरस्थ इ-मतदान आणि ३०व्या एजीएमदरम्यान इलेक्टॉनिक मतदानाच्या प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी निरीक्षक म्हणून नेमले आहे.

गद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम ९१ नुसार, सोबत वाचावे त्याअंतर्गत बनवण्यात आलेले संबंधित नियम आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन नियम ४२ नुसार, कंपनीच्या सदस्यांचे नोंदणी पुस्तक आणि समभाग हस्तांतरण पुस्तक बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ पासून बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ पर्यंत(दोन्ही देवस समाविष्ट) ३०व्या एजीएमसाठी बंद राहील.

आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेडसाठी सही / -शिवानी कवळे

व्यवस्थापक आणि कंपनी सचिव सदस्यत्व क्र. ए ६३९१४

दिनांक: सप्टेंबर ०२, २०२४

जाहिर सूचना

### MOTILAL OSWAL HOME LOANS

### मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड

नोंद. कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड, परळ एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, सीएस: ८२९१८८९८९८; संकेतस्थळ: www.motilaloswalhf.com. ईमेल: hfquery@motilaloswal.com

### कब्जा सूचना (स्थावर मिळकत/तींकरिता)

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये) ज्याअधीं, निम्नस्वाक्षरीकारांनी मोतीलाल ओसवाल होग फायनान्स लिमिटेड (पूर्वी ॲस्पायर होम फायनान्स कॉपोरिशन लि. असे ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटाबुझेश ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनात्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ. सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे खालील नमूद तारखेस मागणी सूचना जारी करून पुढील कर्जदारांना सूचने -नमुद रकमेची परतफेड सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात पुढील कर्जदारांनी कसूर केली आहे, याद्वारे पुढील कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३ चे उप कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्

मिळक	मिळकतीचा कब्जा येथे खालील नमूद केलेल्या तारखाना घेतला आहे.						
अ. क्र.	कर्ज करार क्र./ कर्जदार/ सह कर्जदार/हमीदार यांचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि थकबाकी	कब्जा घेतल्याची तारीख	स्थावर मिळकतीचे वर्णन			
٩	एलएक्सव्हीएएस००३१६-१ ७००३७८९२ पवन प्रकाश चंद्रमणी तिवारी आणि सीमा पवनप्रकाश तिवारी	रु.१५१७४४८/- करिता ०९-०२-२०२३	२९-०८-२०२४	पलॅट क्र. २०६, २रा मजला, मधुली अपार्ट. नवजीवन रोड, वसई, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०८			
?	एलएक्सएएस००४१ ६-१ ७००४६६५८ रेखादेवी संजय सिंग आणि संजय हरी सिंग	रु. ७६३९८०/- करिता २३-०६-२०२१	२९-०८-२०२४	पलॅट क्र. – ४०८, ४था मजला, सर्ल्हे क्र. – २०६, हिस्सा क्र. – २२, ओम श्री वरदविनायक को. ऑप. हाउसिंग लि., नारिंगी, विरार पूर्व, जिल्हा – पालघर, महाराष्ट्र – ४०१२०३			
\$	एलएक्सपीइएन००३१६-१७००३०२७६ ज्ञानेश्वर जनार्दन पाटील आणि वृषाली ज्ञानेश्वर पाटील	रु. ११३८१९८/- करिता १५-११-२०१९	<b>२८-०८-२०२४</b>	घर क्र. १५८/७, एस क्र. ७८, गाव वासंबे, तालुका खालापूर, पोसरी रसायनी, रायगड, नवी -मुंबई, महाराष्ट्र -४०१०६			
X	एलएक्सव्हीआयआर००२१ ५-१ ६००२०३५९ मलिष्का मंदार नाईक आणि मंदार बळीराम नाईक	रु. ४७७५५९.३/- करिता २८-०५-२०१८	30-08-5058	पलॅट क्र. २०४ २रा मजला, इमारत क्र. ०३ प्रेथमेश कॉम्प्लेक्स, सहकार नगर एस क्र. ६१, हिस्सा क्र.४, फूलपाडा, विरार (पू), पालघर सहकार नगर रिक्षा स्टैंड ४०१३०३ वसई ठाणे महाराष्ट्र			
ч	एलएक्सपीइएन००२१६-१७००३३३३८ संदेश कृष्णा शिंदे आणि श्रुती संदेश शिंदे	रु. १४६०१०६/- करिता	38-06-5058	पलॅट क्र. ०२, तळमजला, ए विंग, श्री एकवीरा दर्शन अपार्ट., एस क्र. २८, एच क्र., १६, कल्याण, ४२१००१, ठाणे, महाराष्ट्र			

विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि सदर मिळकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार हा मोतीलाल

गरण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतृटींकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

ठिकाण: महाराष्ट्र 'भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

95-50-50

प्राधिकृत अधिकार (मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड)

सर्व सामान्य जनतेला याद्वारे सूचित केले जाते की माझा अशिल मालक जसे की **श्री. चंद्रशेख** सावलाराम शेट्ये हे द ऑर्नेट ब्लॉसम्स को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. द्वारे जारी शेअ प्रमाणपत्र क्र. २६. दिनांक २६-०१-२०१२ अंतर्गत विशिष्ट क्र. २४६ ते २५५ पर्यंत असलेल्या प्रत्येकी १० (दहा) पूर्ण पेड-अप शेअर्स रु. ५०/- (रुपये पन्नास फक्त) सह लोअर परेल विभागाच्या सी.एस क्र. १२४५ (भाग) ३८१, टीपीएस ४ असलेल्य जिमनीच्या भूखंडावर असलेल्या आणि वसलेल्य प्रोफेसर व्ही.एस.आगाशे पथ, दादर, मुंबई ४०००२८ येथे स्थित ऑर्नेट ब्लॉसम्स को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीच्या इमारतीतील सहाव्या मजल्यावर फ्लॅट क्र. ६०२ खरेदी करू

विक्री, विकास, बिक्षस, भाडेपट्टा, संमति आणि परवानगी, वारसा, देवाणघेवाण, गहाणखत, शुल्क याद्वारे उक्त मालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याई भागावर कोणताही दावा किंवा स्वारस्य असलेल्या सर्व व्यक्ती / फर्म / पक्ष / बँक / वित्तीय संस्थ धारणाधिकार, ट्रस्ट, ताबा, सहजता, जप्ती किंवा इतर कोणत्याही प्रकारे खाली स्वाक्षरी केलेल्यांन कार्यालय **क्र.१, जयकुमार एजन्सी, सरस्व**ती महाल कंपाऊंड, रानडे रोडचे जंक्शन आणि शिवसेना भवन पथ, दादर (पश्चिम), मुंबई ४०००२८ याच्या प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत या पत्त्यावर आधारभर कागदपत्रांसह लेखी देणे आवश्यक आहे, कोणतार्ह दावा असल्यास तो माफ/त्याग/सोडला किंव आत्मसमर्पण केले गेले असे मानले जाईल. ठिकाण : मुंबई,

गरीख: ३.९.२०२४) पौणिमा गोपाल पालव उच्च न्यायालयाचे अधिवक्ता

सूचना ट्रेन्ट लिमिटेड

नोटिस ट्रेंट लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई - ४००००१

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनीच्या अधोरेखित सिक्युरिटीजचे प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहे/गेले आहे आणि सिक्युरिटीज धारक/अर्जदारांनी डुप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्यासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.

उक्त सिक्युरिटीजच्या संदर्भात दावा असलेल्या कोणत्याही व्यक्तीने या तारखेपासून १५ दिवसांच्या आत कंपनीकडे नोंदणीकृत कार्यालयात असा दावा दाखल करावा, अन्यथा कंपनी पुढील सूचना न देता इप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्यास पुढे जाईल.

धारकांची नाव आणि संयुक्त	सिक्युरिटीजचा प्रकार	सिक्युरिटीजची	विशिष्ट क्रमांक
धारक, असल्यास	आणि दर्शनी मूल्य	संख्या	
१. चंदुलाल मगलदास मेहता	रु. १/- चे दर्शनी मूल्याचे इक्विटी शेअर्स	१३२०	४२६१५६१-
२. राजेंद्र चंदुलाल मेहता	प्रमाणपत्र क्रमांक ४५७०		४२६२८८०
ठिकाण : मुंबई			राजेंद्र चंदुलाल मेहता

# (T) IDBI BANK

दिनांक : ०३/०९/२०२४

आयडीबीआय बँक लि., दोस्ती पिनॅकल, जीएफ प्लॉट क्र. ई-्७, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियर इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (प), ठाणे पिन: ४००६०४

धारक/अर्जदाराचे नाव

(नियम ८(१) कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीकरीता)

ाअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी आयडीबीआय बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(१२ तहवाचता सिंवर्षारी इंटरेस्ट (एप्फोसेमेंट) रूटस. २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना वा इरून खालील कर्जदार यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितल होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा ताबा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सेक्यरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या रुल ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्वये घेतला आहे रण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदी नुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्या ात आहे.

व्याजाच्या भाराअधीन राहील

कर्जदार/ सह- कर्जदार/हमीदार यांचे नाव	१३(२) सूचनेची तारीख	मागणी सूचनेमध्ये दावा केलेली रक्कम (रू.)	सांकेतिक कब्जाची तारीख	मिळकतीचा पत्ता
श्री. प्रमोद भास्कर शेट्टी आणि श्रीम. जयंती भास्कर शेट्टी	२७.०५.२०२४	₹. ३५,२१,४९०/-	२९.०८.२०२४	एफ क्र. १०२, १ला मजला, मोरगाना, डी टू जी सीएचएसएल, विंग ई, कासा रिओ गोल्ड, कल्याण शीळ रोड, डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र ४२१२०४
श्रीम. शलाका सुरेश सावंत आणि श्री. सुरेश क्रिष्णा सावंत	२७.०५.२०२४	रू. २३,१२,९१२/-	२९.०८.२०२४	फ्टॅट क्र. ४०१, ४था मजला, सिध्देश्वर बिल्डिंग, आयरे तुकाराम नगर, टुलिप टॉवर जवळ, डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र ४२१२०१
सिमर रोचानी	२७.०५.२०२४	६७,५०,२१५/-	२९.०८.२०२४	फ्लॅट क्र. १००२, १ला मजला, ऑस्टर विंग, ब्लूमिंग गार्डन, फ्लॉवर लेन जवळ, उल्हासनगर ३, महाराष्ट्र- ४२१००३.

ठिकाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी देनांक : ०२.०९.२०२४



### व्हीआयपी क्लोथिंग लिमिटेड

सीआयएन: L18101MH1991PLC059804 नोंदणीकृत कार्यालय : सी-६, रोड क्र. २२, एम.आय.डी.सी., अंधेरी (पू.), मुंबई ४०० ०९३. दूर. +९१-२८२५ ७६२४, फॅक्स : ९१-२२-२८३७ १०२३ वेबसाइट: www.vipclothing.in ईमेल आयडी: investor.relations@viporg.com

#### व्हिडीओ कॉन्फरेंसिंग/ अन्य ऑडिओ-व्हिज्युअल मीन्स मार्फत आयोजित ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधात माहिती

पनीच्या सभासदांची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही ३४ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ निगम व्यवहार मंत्रलयाद्वारे जारी सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक प मे, २०२० आणि ०९/२०२३ आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी मास्टर सर्क्युलर क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ (यानंतर एकत्रित सर्क्यूलर्स) असा उल्लेख) च्या तरतुर्दीच्या अनुपालनात एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्स व्हिसी/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत **शुक्रवार, २७ सप्टेबर, २०२४ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे)** घेण्याचे

सदर एमसीए सक्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सच्या अनुपालनात ३४ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत ही कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्/रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट (आरटीए) कडे ईमेल पत्ते नोंद्विलेल्या सर्व सभासदांना सोमवार ०२ सप्टेंबर, २०२४ रोजी पाठविण्यात आली आहे

ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल पत्ते अद्ययावत केलेले नाहीत त्यांना rnt.helpdesk@linkintime.co.in येथे आमचे आरटीए लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेक कडे लेखी स्वरुपात ते अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आह. ३४ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवाल हा कंपनीची वेबसाईट <u>www.vipclothing.in</u> स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लि. ची www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची www.nseindia.com

कंपनीने तिच्या सर्व सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा (''दूरस्थ ई-मतदान'') पुरवली आहे. दूरस्थ ई-मतदान कालावधी गुरूवार, २४ सेप्टेंबर, २०२४ रोजी स. १०.००वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि गुरूवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी साय ५.०० वा. भाप्रवे संपेल. सदर कालावधीच्या दरम्यान (कट ऑफ तारीख) शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजीस प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेला के प्रतीचे सभासट दलेक्टॉनिकली त्यांचे मतटान करू शकतात

ई-मतदानाच्या संदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी कपया फ्रिकेटली आस्वड क्वेश्चन (''एफएक्यज'' चा संदर्भ घ्यावा आणि इन्स्टाव्होट ई-मतदान मॉडचुल हेल्प सेक्शन अंतर्गत //instavote linkintime co in येथे उपलब्ध आहे किंवा enotices@linkintime co in कड ई लि पाठवावा. किंवा वर संपर्क करावा. फोनः ०२२-४९१८६०००

व्हीआयपी क्लोथिंग लिमिटेड करिता

राहुल सोनी

दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२४

ठिकाण : मुंबई

कंपनी सचिवच सभासदत्व क्र. : ए६१०३५



### **KI** KILITCH DRUGS (INDIA) LIMITED CIN: L24239MH1992PLC066718 Registered Office: C 301/2 MIDC TTC INDL AREA PAWANE THANE Thane MH 400705 IN

Website: www.kilitch.com; E-mail: pushpanyoupane@kilitch.com Tel: 022 61214100

NOTICE

Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting ("AGM") of Kilitch Drugs (India) Limited will be held on Friday, 27th September, 2024 at 9:30 am through Video Conferencing or Other Audio Visual (" VC / OAVM) means only to transact the business as set forth in the Notice convening AGM in accordance with the circulars issued by Ministry of Corporate affairs allowing, inter-alia, conducting the AGM through VC / OAVM without the physical presence of the Members at a common venue to transact the business as set out in the Notice of the 32nd AGM.

In view of the relaxation given by MCA and SEBI circulars, the Annual Report 2023-24

alongwith the Notice of AGM is being dispatched through electronic mode by the Company on Monday, 2nd September, 2024 to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Share Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of Annual Report and the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular.

The instruction for joining the AGM and remote e-voting or casting vote through e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. The attendance of the Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the 32nd AGM and the Annual Report for the financial year 2023-24 will also be made available on the website of the Company at www.kilitch.com and on the website of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of Link Intime India Limited. Remote e-Voting:

Remote e-Voting:
In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Unigations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-voting and e-voting during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose the Company has appointed Link Intime India Private Limited for facilitating voting through electronic means.

The remote e-Voting facility shall commence on Tuesday, 24th September, 2024 at 9.00 The remote e-Voting facility shall commence on Tuesday, 24th September, 2024 at 9.00 AM (IST) and will end on Thursday, 26th September, 2023 at 5.00 PM (IST).

A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date i.e. Friday, 20th September, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-Voting / e-voting at the AGM. The detailed instruction for remote e-voting are given in the Notice of 32nd AGM. The result declared along with the scrutinizers shall be placed on the website of the Company and will also be informed to the stock evapances.

**Book Closure:** 

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 20th September, 2024, to Friday, 27th September, 2024 (both days inclusive).

In case of any queries or grievances pertaining to the e-voting procedure, shareholders may get in touch with the following: Link Intime (India) Private Limited Ms. Pushpa Nyoupane Mr. Nihar Kudaskar Company Secretary 37, Ujagar Industrial Estate, W. T. Patil Marg, Deonar Mumbai - 400088 C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083

Tel: +91 8108116767

By order of the Board of Directors For Kilitch Drugs (India) Limited

Tel: +91 22 61214100

Date: 2nd September, 2024

Pushpa Nyoupane Company Secretary

ठिकाण : मुंबई

युनिट क्र. २५, २६ आणि २७, लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम,

मुंबई-४०००५३ फोन-०२२ २६३६६२४०/२६३६६२६०, र्डमेल - mumbai andhe vest@tmbank.in

सीआयएन क्र.: एल६५११०टीएन१९२१पीएलसी००१९०८ पूर्व विक्री सूचना

खोली क्र. ई-९, आंबेवाडी ए.पी. डि'सुझा चाळ, श्रीकृष्ण मंदिर, सहार

पी ॲण्ड टी कॉलनी, एस.ओ. विलेपार्ले पूर्व, मुंबई-४०००९९.

तामिळनाड मकँटाईल बँक लिमिटेड अंधेरी पश्चिम शाखा श्री. चंद्रकांत लाड यांचा मुलगा खोली क्र. ई-९, आंबेवाडी ए.पी. डि'सुझा चाळ, श्रीकृष्ण मंदिर, सहार पी ॲण्ड टी कॉलनी, एस.ओ. विलेपार्ले पूर्व, मुंबई-४०००९९ सह-कर्जदार श्री. प्रविण लाड यांची पत्नी


विषय: सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत पूर्व विक्री सूचना ज्याअधीं प्राधिकृत अधिकाऱ्यांनी त्यातील नमुद कर्ज खात्याच्या संदर्भात थकबाकीच्या संपूर्ण परताव्याची मागणी करणारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत आमच्या अंधेरी पश्चिम शाखा कडुन घेतलेल्या कर्जाकरिता दिनांक ०६.०६.२०२४ रोजीची मागणी सूचना जारी केली होती. प्रदान न केल्यामुळे तामिळनाड मर्कंटाईल बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून कलम १३(४) अंतर्गत तारण स्थावर/जंगम तारण मालमत्तेचा कब्जा घेतला. तो दिनांक १७.०८.२०२४ रोजीच्या पत्र/कब्जा सूचनेद्वारे तुम्हाला कळविला होता. कब्जा सूचना २२.०८.२०२४ रोजी वृत्तपत्रात (म्हणजेच नवशक्ती/फायनान्शियल एक्स्प्रेस) प्रकाशित केली होती. सदर खात्याच्या संदर्भातील ३०.०८.२०२४ रोजीस तुमच्या कर्ज खात्यामधील एकूण थकवाकी रु. ५६,७४,६९३.१० (रुपये छपन्न लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे त्र्याण्णव आणि पैसे दहा मात्र) आहे. सूचना घ्यावी की, जर वरील नमुद . संपूर्ण रकमेसह त्यानंतरचे व्याज आणि खर्चाचा सदर सूचनेपासून ३० दिवसात भरणा केला नाही तर प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या कलम ८(५) आणि ६(१) च्या अनुपालनात तारण मालमत्तेच्या विक्रीला आवाहन करतील.

मिळकतीचे परिशष्ट श्री. प्रविण चंद्रकांत लाड (अर्जदार) आणि सौ. प्रीती प्रविण लाड (सहकर्जदार) यांच्या नावे श्रीत केंद्रिक प्राप्त प्रति हैं। इसे पिनकोड-४२१२०६ येथे स्थित निवासी फ्लॅटचे समतुल्य गहाण.

सामाजञ्ज	
उत्तर : मातोश्री गोशाळा	पूर्व : मोकळी जमीन/दावडी गाव
दक्षिण : सी१ आणि सी२ विंग	पश्चिम: कॉम्प्लेक्सचा प्रवेश रस्ता,
	विश्वकर्मा बिल्डिंग

सही/-





सभा (**'एजीएम'/'सभा'**) शक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी द, २,०० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी

• ईमेल : info@tavernier.com, • investors@tavernier.com, • वेबसाईट :www.tavernier.com • सीआयएन : एल५१९०९एमएच१९९४पीएलसी१९३९०१ ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना गढ़ारे सचना देण्यांत येते की. **टॅव्हर्नियर रिसोर्सेस लिमिटेड** (**'कंपनी'**) च्या सभासदांची ३० वी वार्षिक सर्वसाधा

किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडण्यात येईल ते कामकाज करण्यासाठी होईल. निगम व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') त्यांच्या जनरल सर्क्युलर, २५ सप्टेंबर, २०२३ सह एकत्रित वाचता, २८ डिसेंबर, २०२२, ०५ मे, २०२२, १३ जानेवारी, २०२१, ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ०५ मे, २०२० रोजीच्या जनरल सर्क्युलर्स (एकत्रित (''एमसीए सर्क्युलर्स'' असा उल्लेख) द्वारे एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हिडिओ कॉन्फरिस्मा (''ब्हीसी') किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएक्हीएम'') मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') आयोजित करण्याची परवानगी कंपन्यांना दिली. त्यानुसार, एमसीए सर्क्युलर्स आणि कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या प्रयोज्य तरतुदी आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ् इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (''लिस्टींग रेग्युलेशन्स'') च्य अनुपालनांत ३० वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत निमंत्रित करून आयोजित केली जात आहे. एजीएम साठी गृहीत धरलेले ठिकाण असेल कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क्र. ४२, सीटीएस क्र. १(भाग), गाव देवनार, महेश फाम

जवळ, ॲन्सिलिअरी इंड. इस्टेट, गोवंडी, मुंबई - ४०००४३, महाराष्ट्र, भारत. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमला हजर राह व सहभागी होऊ शकतात. कंपनी व्हीसी/ओएव्हीए सुविधा मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. कडून घेत आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्यासाट पशिलवार निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले जातील आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फतची सभासदांची उपस्थिती अधिनियमच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पर्ततेसाठी मोजली जाईल

कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे ज्यांचे ईमेल ॲंड्रेसेस नोंदवले असतील त्या सर्व सभासदांना ३० व्या एजीएमर्च सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या जातील. एजीएमर्च सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३–२४ साठीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट http://www.tavernier.com/ व आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com वर देखील उपलब्ध करून दिला जाईल. भासदांना इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर दूरस्थपणे त्यांचे मत देण्यार्च

संधी मिळेल. डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात, प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवलेले नाहीत त्या सभासदांसाठी दुरस्थपणे मतदान करण्याची पद्धत एजीएमच्या सूचनेत असेल. कंपनीच्या ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल ॲड्रेस नोंदवले नसतील त्यांनी ते युजर आयडी आणि पासवर्ड सहीत कंपनीकडून लेक्ट्रॉनिक माध्यमातून वार्षिक अहवाल, एजीएम सूचना, ई-व्होटींग निर्देश, पत्रे इ. सह सर्व पत्रव्यवहार प्राप्त क

ने नोंदवण्याकरिता खालील प्रक्रिया अनुसरावी. . इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी ईमेल ॲड्रेसेस नोंदवण्याची प्रक्रिया

र्) ह्या लिंक ला भेट द्या : https://linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html

बी) डीपी आयडी आणि क्लायंट आयडी, भागधारकांचे नाव भरा सी) पॅन तपशील भरा. डी) मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी भरा.

॥. प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी ईमेल ॲड्रेसेस नोंदवण्याची प्रक्रिया : ए) ह्या लिंक ला भेट द्या : https://linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html बी) फोलीओ क्र. व प्रमाणपत्र क्र., भागधारकांचे नाव भरा.

सी) पॅन तपशील भरा डी) मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी भरा.

. त्यांचे ईमेल ॲड्रेस कायमचे नोंदवण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया ते त्यांच्य डीपीज कडे अद्ययावत करावेत. प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांचे ईमेल ॲड्रेस rnt.helpdesk@linkintime.co.in. येथे लिहून आरटीए कडे अद्ययावत करावेत. कोणत्याही चौकशीच्या बाबतीत भासद Insta.vote@linkintime.co.in. येथे लिह् शकतात.

संचालक मंडळाच्या आदेशावरून टॅव्हर्नियर रिसोर्सेस लिमिटेड साठी सुधीर मिलापचंद नाहेटा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक



### एचएलव्ही लिमिटेड

सीआयएन नं.: एलं५५१०१एमएच१९८१पीएलसी०२४०९७ नोंदणीकृत कार्यालय : दी लिला, सहार, मुंबई-४०० ०५९; द्.ः ०२२-६६९१ १२३४ फॅक्स : ०२२-६६९१ १२१२, ई-मेल : investor service@bluttd.com : वेत्रसाईर : www.bluttd.

४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-व्होटिंग आणि बुक क्लोजरची सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, एचएलव्ही लिमिटेड ''(कंपनी)'' च्या सभासदांची त्रेचाळीसावी (४३ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'' किंवा ''सभा'') बधवार २५ सप्टेंबर, २०२४

गेजी म ११.०० वा. (भाष्रवे) कंपनी अधिनियम. २०१३ च्या प्रयोज्य तरतृदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस), रेग्युलेशन्स, २०१५, सर्वसाधारण सभावरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड ('एसएस-२'), निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली ८ एप्रिल, २०२०, आणि ह्या संदर्भात शेवटचे असलेले २५ सप्टेंबर २०२३ दिनांकित ०९/२०२३ जनरल सर्क्युलर्स ('एमसीए सर्क्युलर्स') आणि १२ मे, २०२० आणि अलिकडचे ७ ऑप्टोबर २०२३ दिनांकीत सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे ("सेबी") सर्क्युलर्स ("सेबी सर्क्युलर्स") च्या अनुपालनांत एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता फक्त दुवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('<sup>'</sup>व्हीसी'') सुविधा/अंदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत घेण्यात येईल. ग्रजीगमची सचना आणि वार्षिक अहवाल २०२३-२४ सभासटांना ३ सप्टेंबर २०२४ ग्रेजी किंवा त्यापवीं ज्यांचे ई-मेल ॲडेसेस कंपनी किंवा रजिस्टार ॲंड टान्फ्स एजंट (आरटीए) व डिपॉझिटरीजकडे नोंटविले आहेत त्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविला जाईल. अन्य विषयांसोबत ४३व्या एजीएमची सूचना कंपनीचा वार्षिक अहवाल २०२३-२४ कंपनीची https://www.hlvltd.com/investor\_relation.htkl. वर, स्टॉक एक्स्चेंजेसची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com वर आणि www.nseindia.com वर व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

कंपनी तिच्या सभासदांना एजीएममध्ये करावयाच्या कामकाजाच्या संबंधात एजीएम पर्वी तसेच एजीएम मध्ये रिमोट ई-व्होटिंगची सविधा परवित आहे आणि या कामासाठी कंपनीने इलेक्टॉनिक माध्यमातन मतदानाची सोय करण्याकरिता एनएसडीएलची नियुक्ती केली आहे. रिमोट ई-व्होटिंगसाठीचे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') सुविधा/अदर ऑिडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') मार्फत एजीएम मध्ये सामील होण्यासाठी तपशिलवार निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. केवळ **बुधवार**, १८ सप्टेंबर, २०२४ ('कट-ऑफ डेट') रोजीस प्रत्यक्षात किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण करणारे सभासद एजीएम पूर्वी/मध्ये रिमोट ई-व्होटिंगची सुविधा वापरण्यास हक्कदार असतील. रिमोट ई-व्होटिंगची कालावधी **शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ रोजी (स. ९.०० भाप्रवे) सुरू होईल** आणि मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी (सायं. ५.०० वा. भाप्रवे) संपेल. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल कडून रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल निष्क्रिय केले जाईल. ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगने आधीच त्यांचे मत दिले नसेल त्या सभेत हजर राहणाऱ्या सभासदांना सभेमध्ये त्यांचा अधिकार वापरता येईल. ज्यांनी सभेच्या आधी रिमोट ई-व्होटिंगने त्यांचे मत दिले असेल असे सभासद सुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सभेत हजर राहू शकतात परंतु, पुन्हा मत देण्यास ते हकदार नसतील. ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस आरटीए/डीपीकडे नोंदवलेले नाहीत त्यांनी कृपया एजीएमची

साठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्यासाठी त्यांचे ई-मेल ॲडेसेस नोंदवण्याकरिता खालील प्रक्रिया अनुसरावी. कृपया फोलिओ क्र. भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पढची व मागची) पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत) ई-मेल ने investor.service@hlvltd.com येथे पाठवावी. डिमॅट धारक कृपया डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डिपीआयडी + सीएलआयडी किंवा ९६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची

प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधार कार्डची स्व-

सूचना व वार्षिक अहवाल २०२३–२४ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी आणि रिमोट ई–व्होटिंग

साक्षांकीत स्कॅन प्रत) ई-मेल ने investor.service@hlvltd.com येथे पाठवावी. कोणतीही व्यक्ती सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद बनली असेल आणि कट-ऑफ डेंट रोजीस शेअर्स धारण करत असेल तर ती व्यक्ती evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवून किंवा एनएसडीएल ने पुरवलेल्या टोल फ्री क्रमांक - ०२२-४८८६ ७००० किंवा ०२२ २४९९ ७००० वर संपर्क साधून रिमोट ई-व्होटिंग साठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. कोणत्याही चौकशीच्या संदर्भात, तुम्ही evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग युजर मॅन्यअल पाहावे किंवा टोल फ्री क. ०२२-४८८६ ७००० किंवा ०२२ - २४९९ ७००० वर कॉल करावा किंवा evoting@nsdl.com येथे कु. पल्लुवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक यांना विनंती पाठवावी.

पुढे सूचना देण्यात येते की, ॲक्टचे कलम ९१ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम यास अनुसरून ४३ व्या ु रजीएमसाठी कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके **शुक्रवार, २० सप्टेंबर,** २०२४ **पासून ते बुधवार, २५ सप्टेंबर, २०२**४ (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.

संचालक मंडळाच्या आदेशाने एचएलव्ही लिमिटेडसाठी सही/-

दिनांक : ३ सप्टेंबर, २०२४

सावित्री यादव कंपनी सेक्रेटरी